

**महाराष्ट्र विधानसभा**  
**दिवसाच्या कामकाजाचा क्रम**  
**गुरुवार, दिनांक ४ ऑगस्ट, २०१६**  
**(सकाळी १०.०० ते १०.४५ वाजेपर्यंत)**

अर्धा-तास चर्चा (म.वि.स. नियम १४ अन्वये) :-

(गुरुवार, दिनांक २८ जुलै, २०१६ रोजीच्या दिवसाच्या कामकाजाच्या क्रमात दर्शविण्यात आलेल्या तथापि, चर्चा न झालेल्या अर्धा-तास चर्चेच्या सूचना) (सूचना क्र.१ व २ )

(१) श्री. राजेश क्षीरसागर, वि.स.स. पुढील सार्वजनिक महत्वाच्या बाबीवर चर्चा उपस्थित करतील.

"कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडीसह चार तालुक्यांमध्ये गत २५ ते ३० वर्षांपासून बॉक्सईटचे अवैध उत्खनन सुरु असून केलेले उत्खनन कमी दाखवून तसेच वन व पर्यावरण विभागाच्या सर्व नियमांचे उल्लंघन करून शासनाचा कोटयवधी रुपयांचा महसूल बुडणे, वन परिक्षेत्रापासून १० कि.मी अंतर ठेवून उत्खनन करणे आवश्यक असताना अवैध उत्खनन करणे, १८ ते २० फुटांपर्यंत खुदाई परवानगी असली तरीही प्रत्यक्षात ४० ते ५० फुटांपर्यंत खुदाई करण्यात येत असणे, उत्खननाच्या मशिनरीच्या व्हायब्रेशनमुळे या परिसरातील भूजल पातळी कमी झाल्याचे उघडकीस येणे, वृक्ष तोडीस पर्यायी वृक्षरोपण करणेची अट मे.स्वाती मिनरल्स, हिंडाल्को या कंपन्यांकडून पाळण्यात येत नसल्याचे जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने दिनांक १ व २१ जानेवारी, २०१४ रोजी केलेल्या पाहणीत आढळून येणे, याप्रकरणी स्थानिक लोकप्रतिनिधींनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करूनही अद्यापही कोणतीही कार्यवाही न होणे, याबाबत शासनाने तातडीने करावयाची कार्यवाही व उपाययोजना."

(२) श्री. हर्षवर्धन सपकाळ, वि.स.स पुढील सार्वजनिक महत्वाच्या बाबीवर चर्चा उपस्थित करतील.

"बुलडाणा जिल्ह्यातील बुलडाणा, चिखली, खामगांव, शेगांव या चार तालुक्यांचा अल्पसंख्यांक बहुलक्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत समावेश असणे. तथापि, अल्पसंख्यांक बहुल असलेल्या मोताळा तालुक्याचा या कार्यक्रमांतर्गत समावेश नसणे, सदर कार्यक्रमाच्या अनुषंगाने नवीन क्लस्टरचा समावेश करण्याबाबत शासनाच्या सूचना लक्षात घेता मोताळा तालुक्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आलेला असणे, मात्र अद्यापही सदर प्रस्ताव शासन स्तरावर प्रलंबित असणे, अल्पसंख्यांक समुदायातील विद्यार्थ्यांना ग्रामिण क्षेत्रात उच्च शिक्षणाच्या पुरेशा संधी उपलब्ध नसल्यामुळे त्यांना परगावी शिक्षणासाठी जावे लागणे, उच्च शिक्षणासाठी बुलडाणा येथे येणाऱ्या विद्यार्थ्यांना वसतीगृह सुविधा उपलब्ध नसल्यामुळे सदर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गळतीचे प्रमाण वाढत असणे, अल्पसंख्यांक समुदायातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या दृष्टीने शासनाने करावयाची कार्यवाही व उपाययोजना."

(मंगळवार, दिनांक २ ऑगस्ट, २०१६ रोजीच्या दिवसाच्या कामकाजाच्या क्रमात दाखविण्यात आलेली तथापि, प्रलंबित असलेली अर्धा-तास चर्चेची सूचना- क्रमांक ३ ते ६)

(३) श्री. सुभाष पाटील, वि.स.स.

"कोकणातील सागरी पर्यटनस्थळांचा विकास करण्याबाबत" या विषयावर श्री. वैभव नाईक, वि.स.स. यांचा तारांकित प्रश्न क्रमांक ५६९७२ ला दिनांक १९ जुलै, २०१६ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात अर्धा-तास चर्चा उपस्थित करतील.

(४) श्री. रुपेश म्हात्रे, वि.स.स

"पालघर जिल्ह्यातील मनोर-वाडा-भिवंडी या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याबाबत" या विषयावर श्री. रुपेश म्हात्रे, वि.स.स. यांचा तारांकित प्रश्न क्रमांक ६०३९९ ला दिनांक २० जुलै, २०१६ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात अर्धा-तास चर्चा उपस्थित करतील.

(५) डॉ. संजय रायमुलकर, वि.स.स

"बुलढाणा जिल्ह्यात मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती तसेच शैक्षणिक शुल्क वाटपात गैरव्यवहार झाल्याबाबत" या विषयावर डॉ.संजय रायमुलकर व इतर वि.स.स. यांचा तारांकित प्रश्न क्रमांक ५४५२८ ला दिनांक २७ जुलै, २०१६ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात अर्धा-तास चर्चा उपस्थित करतील.

(६) श्री. सत्यजीत पाटील-सरुडकर, वि.स.स

"महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाने (महाबीज) बियाणांच्या किंमतीमध्ये वाढ केल्याबाबत" या विषयावर श्री.मुधकरराव चव्हाण व इतर वि.स.स. यांचा तारांकित प्रश्न क्रमांक ५६१५७ ला दिनांक २२ जुलै, २०१६ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात अर्धा-तास चर्चा उपस्थित करतील.

(मंगळवार, दिनांक ०२ ऑगस्ट, २०१६ रोजीच्या बॅलटद्वारे ठरविण्यात आलेल्या प्राथम्यक्रमानुसार दर्शविण्यात आलेल्या सूचना) (सूचना क्र. ७ व ८)

(७) श्री. संजय पोतनीस, वि.स.स. पुढील सार्वजनिक महत्वाच्या बाबीवर चर्चा उपस्थित करतील.

"मुंबईतील सांताक्रुझ (पूर्व) कलिना भागातील वाहतूक कोंडी सोडविण्याकरिता विमानतळ पोलिस स्थानक येथून अंधेरी बामणपाडा येथे सुरु असलेल्या मार्गाच्या धर्तीवर विमानतळ गेट नं.८ कलिना येथील पश्चिम द्रुतगती मार्गाकडे जाणारा वाहतूकीस बंद असलेला रस्ता सुरु करण्याबाबत मा.मुख्यमंत्री तसेच संबंधित विभागाकडे वारंवार पत्रव्यवहार करुनही कोणतीच कार्यवाही न होणे, सबब सदर रस्ता पुन्हा सुरु करण्याबाबत शासनाने करावयाची कार्यवाही व प्रतिक्रिया".

(८) श्री. सुरेश गोरे, वि.स.स. पुढील सार्वजनिक महत्वाच्या बाबीवर चर्चा उपस्थित करतील.

"तळेगाव-चाकण-शिक्रापूर-चौफूला राज्यमार्ग क्र. ५५ या अरुंद रस्त्यावरून चाकण व रंजणगाव औद्योगिक क्षेत्राकडे मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वाहतूक होत असल्यामुळे होत असलेली वाहतूक कोंडी व अपघात, सदर अरुंद मार्गाचे चौपदरीकरण करण्याचे काम बी.ओ.टी. तत्वावर देण्यात येणे, तथापि सदर चौपदरीकरणासाठी भूसंपादनाचे काम संथ गतीने सुरु असल्याने चौपदरीकरणाचे काम पूर्ण होण्यास होत असलेला विलंब, परिणामी प्रकल्पाच्या मूळ किंमतीत वाढ होऊन शासनाचे होणारे आर्थिक नुकसान, त्यामुळे सदर चौपदरीकरणाचे काम तात्काळ पूर्ण करण्याबाबत शासनाने करावयाची कार्यवाही व प्रतिक्रिया."

### (सकाळी ११.०० वाजता)

एक : प्रश्नोत्तरे.

दोन : शोक प्रस्ताव -

श्री.बाळासाहेब नाबाजी नागवडे, माजी वि.स.स. यांच्या दुःखद निधनाबद्दल शोक प्रस्ताव.

तीन : कागदपत्रे सभागृहाच्या पटलावर ठेवणे -

(१) मुख्यमंत्री : (क) लोक आयुक्त आणि उप लोक आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांचे सन २०११ या वर्षाचा एकोणचाळीसावा व सन २०१२ या वर्षाचा चाळीसावा वार्षिक अहवाल तसेच १८ डिसेंबर, २०१०, १६ एप्रिल, २०१२, १६ एप्रिल, २०१२, ६ नोव्हेंबर, २०१२, २१ नोव्हेंबर, २०१२, १ डिसेंबर, २०१२, २ जानेवारी, २०१३, ८ जानेवारी, २०१३, ८ जानेवारी, २०१३, २८ मार्च, २०१३, ५ जून, २०१३, ८ जुलै, २०१३, १० जुलै, २०१३, १५ जुलै, २०१३, १९ ऑगस्ट, २०१३, ३० ऑगस्ट, २०१३, १९ सप्टेंबर, २०१३, ७ ऑक्टोबर, २०१३, १९ डिसेंबर, २०१३, १३ फेब्रुवारी, २०१४, २० मार्च, २०१४, २० मार्च, २०१४, २१ मार्च, २०१४, २१ मार्च, २०१४, ७ एप्रिल, २०१४, २२ एप्रिल, २०१४, २८ एप्रिल, २०१४, २८ एप्रिल, २०१४, ३० एप्रिल, २०१४, ३० एप्रिल, २०१४, ३० एप्रिल, २०१४, ५ मे, २०१४, ४ जून, २०१४, ६ जून, २०१४ आणि २३ जून, २०१४ रोजीचे विशेष अहवाल त्यावरील स्पष्टीकरणात्मक जापनासह सभागृहासमोर ठेवतील.

- (ख) मुंबई महानगर प्रदेश लोखंड व पोलाद बाजार समिती, कळंबोली यांचा सन २०१४-२०१५ या वर्षाचा अड्डावीसावा वार्षिक अहवाल सभागृहासमोर ठेवतील.
- (२) **नियोजन मंत्री** : महाराष्ट्र पाटबंधारे वित्तीय कंपनी मर्यादित यांचा सन २०१०-२०११ या वर्षाचा वार्षिक अहवाल सभागृहासमोर ठेवतील.
- (३) **उच्च व तंत्र शिक्षण आणि सांस्कृतिक कार्य मंत्री** : (क) उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव यांचा सन २०१४-२०१५ या वर्षाचा पंचवीसावा वार्षिक अहवाल सभागृहासमोर ठेवतील.
- (ख) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांचा सन २०१४-२०१५ या वर्षाचा वार्षिक अहवाल सभागृहासमोर ठेवतील.
- (ग) राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ यांचा सन २०१४-२०१५ या वर्षाचा वार्षिक अहवाल सभागृहासमोर ठेवतील.
- (घ) महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ मर्यादित यांचा सन २०१४-२०१५ या वर्षाचा अडतीसावा वार्षिक अहवाल सभागृहासमोर ठेवतील.
- (४) **महिला व बाल विकास मंत्री** : महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचा सन २०१३-२०१४ ते २०१४-२०१५ या वर्षाचा स्वतंत्र लेखापरीक्षा अहवाल सभागृहासमोर ठेवतील.
- (५) **अन्न आणि औषध प्रशासन मंत्री** : हाफकिन जीव - औषध निर्माण महामंडळ मर्यादित यांचा सन २०११-२०१२ या वर्षाचा अडतीसावा वार्षिक अहवाल सभागृहासमोर ठेवतील.
- (६) **उद्योग मंत्री** : कोकण विकास महामंडळ मर्यादित यांचा सन २०१५-२०१६ या वर्षाचा पंचेचाळीसावा वार्षिक अहवाल सभागृहासमोर ठेवतील.
- (७) **कृषी मंत्री** : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली यांचे सन २००८-२००९, २००९-२०१० व २०१०-२०११ या वर्षांचे लेखा परीक्षण अहवाल व वार्षिक लेखे सभागृहासमोर ठेवतील.

- (८) पर्यावरण मंत्री : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांचा सन २०१३-२०१४ या वर्षाचा वार्षिक अहवाल सभागृहासमोर ठेवतील.
- (९) ऊर्जा मंत्री : महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सूत्रधारी कंपनी मर्यादित यांचा सन २०१४-२०१५ या वर्षाचा दहावा वार्षिक अहवाल सभागृहासमोर ठेवतील.
- (१०) सामाजिक न्याय मंत्री : संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित, मुंबई यांचा सन २००९-२०१०, २०१०-२०११, २०११-२०१२ व २०१२-२०१३ या वर्षांचा अनुक्रमे छत्तीसावा, सदतीसावा, अडतीसावा व एकोणचाळीसावा वार्षिक अहवाल सभागृहासमोर ठेवतील.
- (११) पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय मंत्री : (क) पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ मर्यादित, पुणे यांचा सन २०१२-२०१३ या वर्षाचा चौतीसावा वार्षिक अहवाल सभागृहासमोर ठेवतील.
- (ख) महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ मर्यादित, मुंबई यांचा सन २०१३-२०१४ व २०१४-२०१५ या वर्षांचा वैधानिक लेखा परिक्षण अहवाल सभागृहासमोर ठेवतील.
- (१२) कौशल्य विकास मंत्री : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मर्यादित, मुंबई यांचा सन २००९-२०१० व २०१०-२०११ या वर्षांचा अनुक्रमे बारावा व तेरावा वार्षिक अहवाल सभागृहासमोर ठेवतील.

- चार : सार्वजनिक उपक्रम समितीचा नववा अहवाल व दहावा अनुपालन अहवाल सादर करणे.
- पाच : विमुक्त जाती व भटक्या जमाती कल्याण समितीचा नववा व दहावा अहवाल सादर करणे.
- सहा : विधानसभा सदस्य अनुपस्थिती समिती (२०१५-२०१६) चा चौथा अहवाल सादर करणे व त्यावर विचार करणे.
- सात : अशासकीय विधेयके व ठराव समितीचे प्रतिवृत्त सादर करणे.
- आठ : स्थगन प्रस्तावाच्या सूचना — (असल्यास) (म.वि.स. नियम १७ अन्वये).
- नऊ : औचित्याचे मुद्दे.

दहा : लक्षवेधी सूचना (म.वि.स. नियम १०५ अन्वये) :

(दिनांक २९ जुलै, २०१६ रोजीच्या दिवसाच्या कामकाजाच्या क्रमात दर्शविण्यात आलेली परंतु चर्चा न झालेली लक्षवेधी सूचना क्र.१)

- (१) सर्वश्री संजय शिरसाट, सुभाष साबणे, डॉ जयप्रकाश मुंदडा, सर्वश्री अनिल कदम, प्रदीप जाधव-नाईक, शांताराम मोरे, संदीपान भुमरे, नागेश पाटील-आष्टीकर, विजय वडेटीवार, वि.स.स. पुढील तातडीच्या व सार्वजनिक महत्वाच्या बाबीकडे उर्जा मंत्र्याचे लक्ष वेधतील :-

"औरंगाबाद येथे महावितरण व जीटीएल कंपनी मध्ये झालेल्या करारानुसार शहरामध्ये ड्रम प्रोजेक्ट राबवितांना मोठ्या प्रमाणात झालेली अनियमितता, यामध्ये तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक, महावितरण, संचालक (संचलन), संचालक (प्रकल्प), मुख्य अभियंता, कार्यकारी अभियंता, यांनी संगनमताने सदरील करार संपुष्टात आणून किमान एक हजार कोटी रूपयांचा गैरव्यवहार केल्याचे उघडकीस येणे, या बाबत विविध समित्या स्थापन करुनही दडपण्यात आलेला चौकशी अहवाल, सुमारे ३०० कोटी रूपयाचा ताळमेळ न बसणे, जीटीएल या कंपनीने महावितरणला मालाचे हस्तांतरण करतेवेळी २२० कोटी रूपयांची सामग्री परत न करणे, कोटयवधी रूपयांच्या स्कॅप माल ई-निवीदा न करता परस्पर भंगारात विकणे, जीटीएलकडे कोटयवधी रूपयांची थकबाकी असतांना करार संपुष्टात आणणे, जीटीएलने एलबीटीद्वारे गोळा केलेली रक्कम महावितरणला जमा करणे आवश्यक असतांना ती जमा न करणे, भिवंडी, जळगाव येथील करोडो रूपयाचा स्कॅपचा माल औरंगाबाद येथील गोदामामध्ये ठेवल्याचे दाखविणे परंतु प्रत्यक्षात तेथे मालच नसल्याचे निदर्शनास येणे, या बाबत त्रयस्थ पक्षाद्वारे केलेल्या लेखा परिक्षण अहवालात मोठ्या प्रमाणात त्रुटी असून सदर अहवाल सोईनुसार बनवून गैरव्यवहार दडपण्याचा करण्यात आलेला प्रयत्न, या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन एसआयटी सारख्या विशेष एजन्सीमार्फत पुन्हा चौकशी करुन संबंधीतांविरुद्ध कारवाई करण्याबाबत शासनाने करावयाची कार्यवाही व प्रतिक्रिया."

(दिनांक ०२ ऑगस्ट, २०१६ रोजी दिवसाच्या कामकाजाच्या क्रमात दर्शविण्यात आलेली परंतु राखून ठेवण्यात आलेली लक्षवेधी सूचना क्र.२)

- (२) श्री. बच्चू कडू, डॉ. अनिल बोंडे, सर्वश्री विनायकराव जाधव-पाटील, महेश लांडगे, मोहन फड, शिरीषदादा चौधरी, वि.स.स. पुढील तातडीच्या व सार्वजनिक महत्वाच्या बाबीकडे मुख्यमंत्र्याचे लक्ष वेधतील :-

"अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये पोलीस यंत्रणेकडे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे होत असलेल्या दुर्लक्षामुळे ढासळलेली कायदा व सुव्यवस्था, अचलपूर आणि चांदूरबाजार तालुक्यांसह संपूर्ण जिल्ह्यात प्रतिबंधित दारु, गुटखा, जुगार या अवैध धंद्यांना असलेले पोलिस संरक्षण, चांदूर बाजार येथून कत्तलीकरीता भाकड जनावरांची खाजगी ट्रकद्वारे मोठ्या प्रमाणात होत असलेली अवैध वाहतूक, दिनांक २० जुलै, २०१६ रोजी गार्यांची अवैध वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रकने एकाच दिवशी केलेले ३५ अपघात त्यामध्ये एका ६ वर्षाच्या मुलासह त्याची आई

मृत्युमुखी पडणे, या प्रकरणास कारणीभूत असलेले पोलीस अधीक्षक यांना शासनाकडून तर पोलीस अधीक्षकांकडून ठाणेदार, चांदूर बाजार यांना मिळणारे अभय यामुळे निर्माण झालेल्या कायदा सुव्यवस्थेकारिता त्यांच्या निलंबनाची केलेली मागणी, ठाणेदार यांनी आमदार व स्थानिक प्रतिनिधी यांची मा. न्यायालयाला जाणीवपूर्वक दिशाभूल करणारी पुरविलेली, माहिती अमरावती मध्ये अवैध धंदे, गुडांना अभय तर सामाजिक कार्यकर्त्यांना तडीपार करून पोलीस अधीक्षक यांचेकडून चालू असलेला मनमानी कारभार तातडीने थांबविण्याची असलेली गरज, जिल्ह्यातील अवैध धंदे, व वाहतूकीस आळा बसावा यासाठी पुकारण्यात आलेल्या "बंद" मुळे निर्माण झालेली परिस्थिती याबाबत पोलिस अधीक्षक, अमरावती यांच्या विरोधात दिनांक २९ जुलै, २०१६ रोजी पोलीस महासंचालक मुंबई कार्यालयासमोर अत्रत्याग करून आंदोलनाचा दिलेला इशारा, याबाबत शासनाने तातडीने करावयाची कार्यवाही आणि प्रतिक्रिया."

(दिनांक ०३ ऑगस्ट, २०१६ रोजी दिवसाच्या कामकाजात दर्शविण्यात आलेली परंतु पुढे ढकलण्यात आलेली लक्षवेधी सूचना क्र.३)

- (३) सर्वश्री अतुल भातखळकर, प्रशांत बंब, आर.टी.देशमुख, श्रीमती माधुरी मिसाळ, अॅड.भिमराव धोंडे, वि.स.स. पुढील तातडीच्या व सार्वजनिक महत्वाच्या बाबीकडे ग्रामविकास मंत्र्याचे लक्ष वेधतील :-

"दि.०३.१०.२०१३ ते ३१.१०.२०१३ या कालावधीत बीड जिल्हा परिषदेच्या अनागोंदी कारभाराचा शासनास प्राप्त झालेला लेखापरिक्षण अहवाल, सदरील अहवालामध्ये शासकीय रकमेचा अपहार असणे, बनावट दस्ताऐवज तयार करून शासनाचे नुकसान करणे अशा गंभीर बाबींचा असलेला समावेश, सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी न घेता प्रमुख जिल्हा मार्गावर जिल्हा परिषदेने मोठ्या प्रमाणामध्ये बनावट मजूर संस्थेच्या नावे बनावट बीले उचलणे, रस्ता विकास आराखड्यात समाविष्ट नसलेल्या रस्त्यांवर ग्राम पंचायतीने ग्राम पंचायत हद्दीबाहेर काम करणे व त्याच रस्त्यावर अन्य योजनांमधून बीले उचलणे, विशेष गट ब दुरुस्ती अंतर्गत कामामध्ये अनियमितता असणे व अंतिम अमान्य रक्कम संबंधीताकडून वसूल करणे, ३०५४ गट अ योजनेतून रोजंदारी मजूर उपलब्ध असताना कंत्राटदारांकडून काम करून सुमारे १ कोटी ६० लक्ष रूपयाचे शासनाचे नुकसान करणे, पंचायत समिती कर्मचारी निवासस्थान ११ व १२ ची दुरुस्ती एकाच वर्षी दोन वेळा करणे या व अशा प्रकारच्या असंख्य अनियमितता आढळून आलेल्या असून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची आवश्यकता व याबाबत शासनाने करावयाची कार्यवाही व शासनाची प्रतिक्रिया."

- (४) सर्वश्री आर.टी.देशमुख, अॅड.भिमराव धोंडे, अॅड.लक्ष्मण पवार, श्रीमती संगिता ठोंबरे, वि.स.स. तातडीच्या व सार्वजनिक महत्वाच्या बाबीकडे मुख्यमंत्र्याचे लक्ष वेधतील :-

"बीड जिल्ह्यातील परळी नगरपरिषदेमध्ये सुवर्ण जयंती नगरोस्थान महाअभियान योजनेचा उडालेला बोजवारा, या योजनेतर्गत कामे गत ४ वर्षे रखडत ठेवून तेथील जनतेने व माजी नगराध्यक्षांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये लेखी तक्रार केल्यानंतर भर पावसाळ्यात या योजनेतर्गत सुरु केलेली शहरातील नाला दुरुस्तीचे कामे, नाल्याच्या कामात वापरण्यात आलेले

निकृष्ट दर्जाचे साहित्य, शहरातील बाजारपेठेसह सर्व रस्त्यातील नाल्याची कामे एकाच वेळी सुरु करण्यात आल्याने निर्माण झालेली वाहतुक कोंडी, त्यामुळे नागरिकांना होणारा त्रास, परळी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी व नगर अभियंता यांनी सदर कामांच्या ठिकाणी भेट देवून पाहणी केली नसल्याची बाब निदर्शनास येणे, नाला दुरुस्तीची कामे निदान पावसाळ्यात थांबविण्याबाबत जनतेकडून होत असलेली मागणी, यावर शासनाने करावयाची कार्यवाही व उपाययोजना."

- (५) **सर्वश्री सुरेश भोळे, उन्मेश पाटील, हरीभाऊ जावळे, वि.स.स. तातडीच्या व सार्वजनिक महत्वाच्या बाबीकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधतील :-**

"जळगाव महानगरपालिका निर्माण झाल्यापासून त्यांना तत्कालीन जळगाव नगरपरिषदेने घरकुल, रस्ते, पाणी पुरवठा योजना, विमानतळ, मोफत बससेवा इ. प्रकल्पांसाठी हुडको व जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून घेतलेल्या कर्जाच्या परतफेडीची लागत असलेली रक्कम अदा करावी, त्यामुळे जळगावातील विकासाच्या कामांकडे महानगरपालिकेचे झालेले दुर्लक्ष, त्यामुळे शहरातील रस्ते, गटारे, सार्वजनिक शौचालय यांची दुर्दशा होऊन नागरिकांच्या आरोग्यावर होणारा दुष्परिणाम, डेंग्यू, मलेरिया, टायफॉईड, स्वाईन फ्ल्यू इ. साथीचे रोग पसरणे, महानगरपालिकेस कर्मचाऱ्यांचे वेतन व विविध विकास कामांचे देयके वेळेत प्रदान करण्यात येणाऱ्या अडचणी, शहरातील विद्यालय व महाविद्यालयात जाणाऱ्या सुमारे २ हजार विद्यार्थ्यांकरीता बसची सेवा उपलब्ध नसणे, संपूर्णपणे कोलमडलेली पार्किंग व्यवस्था, मनपा अंतर्गत शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे पगार वेळेवर होत नसणे, शहरातील दुषित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर होणारे विपरित परिणाम, फुटलेल्या व नादुरुस्त जलवाहिन्या, सांडपाणी यांचा निचरा न होणे, शहरात साफसफाईचा असलेला अभाव, परिणामी जळगाव शहराच्या विविध मागण्या दीर्घकाळ प्रलंबित राहिल्याने तेथील नागरिकांत पसरलेला असंतोष, या संदर्भात शासनाने तातडीने कार्यवाही करण्याची आवश्यकता व शासनाची प्रतिक्रिया."

- (६) **सर्वश्री संग्राम थोपटे, विजय वडेद्वीवार, अस्लम शेख, अमीन पटेल, मो.आरिफ नसीम खान, प्रा.वीरेंद्र जगताप, वि.स.स. तातडीच्या व सार्वजनिक महत्वाच्या बाबीकडे मदत व पुनर्वसन मंत्र्यांचे लक्ष वेधतील :-**

"गुंजवणी चापेट, ता.वेल्ले, जि.पुणे या प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात सुमारे १३५३ खातेदार असून त्यामध्ये ३८ खातेदार भूमिहीन असणे, २८२३ एकर क्षेत्र बुडीत क्षेत्रात गेलेल्या खातेदारांना देय असणे, शासनाने आश्वासने देऊनही अनेक खातेदारांना अद्याप सदर क्षेत्राचे वाटप न होणे, गुंजवणी धरणात २.०२ टीएमसी पाणी साठल्यानंतर कोदापूर गावठाणातील घरे पाण्यात बुडणार असणे, संकलनाप्रमाणे ७९४ हे. ८० आर किंवा संपादनाप्रमाणे ६३४ हे. ०० आर अधिक कुटुंब संख्येप्रमाणे मिळणाऱ्या देय क्षेत्राबाबत चालू आराखडयामध्ये क्षेत्र उपलब्ध नसणे, जे क्षेत्र उपलब्ध आहे त्यावर मूळ मालकांचे अपिल चालू असणे, अनेक क्षेत्र लागवडीयोग्य नसणे, गुंजवणी हरीत लवाद प्रकरणी झालेल्या निर्णयानुसार मा. न्यायालयाने १०० टक्के पुनर्वसन केल्याशिवाय धरणातील पाणी अडविण्यास केलेला प्रतिबंध, प्रकल्पग्रस्तांना जमीनीच्या पसंतीची माहिती कळवूनही उप विभागीय अधिकारी, भोर या कार्यालयाने पर्यायी जमीन वाटपासाठी कार्यवाही न



करणे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी, पुणे यांनी अनेक खातेदार अपात्र ठरविणे, भूखंड वाटप केलेल्या धरणग्रस्तांना घर बांधण्यासाठी 'खास बाब' म्हणून रु. ५ लक्ष इतके दिलेले अनुदान, प्रकल्पग्रस्तांना जिल्ह्यातील इतरत्र क्षेत्र उपलब्ध करून जमीन वाटप करणे, याकडे लोकप्रतिनिधींनी शासनाचे वेधलेले लक्ष, तथापि, कोणतीही कार्यवाही झालेली नसल्यामुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये निर्माण झालेला तीव्र असंतोष त्यामुळे प्रकल्पग्रस्तांचे तातडीने करावयाचे पुनर्वसन व शासनाने करावयाची तातडीची कार्यवाही व शासनाची प्रतिक्रिया."

- (७) श्री.मंगलप्रभात लोढा, डॉ.जितेंद्र आव्हाड, सर्वश्री जयंत पाटील, हसन मुश्रीफ, शशिकांत शिंदे, अॅड.वारिस पठाण, वि.स.स. तातडीच्या व सार्वजनिक महत्वाच्या बाबीकडे सामाजिक न्याय मंत्र्याचे लक्ष वेधतील :-

"राज्यात जातीच्या पुराव्यासाठी जात प्रमाण पत्र मिळविण्यासाठी असलेल्या अनेक जाचक अटी, त्यात अर्जदाराकडे अर्जदारांचे वडील/आजोबा/पणजोबा किंवा रक्ताच्या नात्यातील नातेवाईकांचा शाळा सोडल्याचा दाखला मागणे ज्यात जातीचा उल्लेख आणि दि. १० ऑगस्ट, १९५० पूर्वीच्या वास्तव्याचा पुरावा असावा असा उल्लेख असणे, परंतु या अटीची पूर्तता होणे कठीण असणे, त्यामुळे नागरिकांना जात प्रमाणपत्रापासून वंचित राहावे लागत असणे, परिणामी शासनाकडून त्यानुषंगाने मिळणारा लाभ न मिळणे, याबाबत शासनाने करावयाची कार्यवाही व शासनाची प्रतिक्रिया."

- (८) कु.प्रणिती शिंदे, सर्वश्रीमती निर्मला गावित, अमिता चव्हाण, सर्वश्री कुणाल पाटील, भाऊसाहेब कांबळे, अमित झनक, डी.पी.सावंत, वि.स.स. तातडीच्या व सार्वजनिक महत्वाच्या बाबीकडे कौशल्य विकास मंत्र्याचे लक्ष वेधतील :-

"औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रतिमहा रु. ४० विद्यावेतन व मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ६० रु. विद्यावेतन देण्यात येणे, सद्यस्थितीत हे विद्यावेतन अत्यंत तुटपुंजे असल्याने प्रशिक्षणार्थी आर्थिक विवंचनेत असणे, विद्यावेतनात वाढ करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव देण्यात येऊन अद्याप त्याबाबत निर्णय घेण्यात न येणे, भरती प्रक्रियेअभावी बरेच शिल्पनिदेशकांची पदे रिक्त असल्याने सध्या तासिका तत्वावर प्रतिमहा केवळ रु. ४००० ते ५००० इतक्या तुटपुंज्या मानधनावर काम करावे लागत असणे, सोलापूर शहरातील डफरीन चौकात मुलींसाठी विशेष औद्योगिक प्रशिक्षण सुरु केलेल्या केंद्रात ब्युटी पार्लर व फॅशन डिझायनिंगचे हे दोन अभ्यासक्रम गेल्या वर्षभरापासून बंद असल्याने या अभ्यासक्रमाचे लाखो रुपयाचे साहित्य विनावापर पडलेले असणे, त्याठिकाणी प्रशिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी बांधण्यात येणारे वसतीगृह निधी अभावी अर्धवट स्थितीत असल्याने त्याठिकाणी अवैध प्रकार होत असणे, वसतीगृहामध्ये अल्पोपहाराची सोय नसणे, या गैरसोयीमुळे त्याठिकाणी प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनींमध्ये पसरलेली नाराजी, याबाबत शासनाने गांभिर्याने लक्ष घालून राज्यातील आयटीआय विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात तसेच तासिका तत्वावर काम करणाऱ्या शिल्पनिदेशकांच्या मानधनात भरीव वाढ करण्यासाठी व सोलापूर येथील मुलींच्या वसतीगृहातील गैरसोय दूर करण्यासाठी कार्यवाही करण्याची नितांत आवश्यकता व याबाबत शासनाची प्रतिक्रिया."

अकरा : शासकीय विधेयके :

(१) संयुक्त समितीचा अहवाल सादर करण्यासाठी निश्चित केलेला कालावधी वाढविण्यासंबंधी उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांचा प्रस्ताव :-

"सन २०१६ चे वि.स.वि. क्रमांक १६ - महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक, २०१६ यावर विचार करण्यासाठी दिनांक १३ एप्रिल, २०१६ रोजी नियुक्त केलेल्या संयुक्त समितीचा अहवाल सादर करण्याकरिता निश्चित केलेली मुदत विधानसभेच्या पुढील अधिवेशनाच्या अखेरपर्यंत वाढविण्यात यावी."

(२) विचार, खंडशः विचार व संमत करणे :-

(क) सन २०१६ चे विधानसभा विधेयक क्रमांक ४० - महाराष्ट्र जमीन महसूल संहिता (चौथी सुधारणा) विधेयक, २०१६.

(ख) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत सर्वश्री हर्षवर्धन सपकाळ, विजय वडेट्टीवार, प्रा.विरेंद्र जगताप, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१६ चे महाराष्ट्र विधानसभा विधेयक क्रमांक ४० - महाराष्ट्र जमीन महसूल संहिता (चौथी सुधारणा) विधेयक, २०१६ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ५१ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतित्वृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

(ग) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत श्री.अस्लम शेख, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१६ चे महाराष्ट्र विधानसभा विधेयक क्रमांक ४० - महाराष्ट्र जमीन महसूल संहिता (चौथी सुधारणा) विधेयक, २०१६ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ४१ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतित्वृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

(घ) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत सर्वश्री राहूल बोंद्रे, अमित झनक, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१६ चे महाराष्ट्र विधानसभा विधेयक क्रमांक ४० - महाराष्ट्र जमीन महसूल संहिता (चौथी सुधारणा) विधेयक, २०१६ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ४० सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतित्वृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

(ड) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत श्री.राधाकृष्ण विखे-पाटील, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१६ चे महाराष्ट्र विधानसभा विधेयक क्रमांक ४० - महाराष्ट्र जमीन महसूल संहिता (चौथी सुधारणा) विधेयक, २०१६ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ३५ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

(३) विधानसभेने संमत केलेले विधेयक महाराष्ट्र विधानसभा नियमातील नियम १४१(१) अन्वये सभागृहाने पुन्हा संमत करणे :-

सन २०१६ चे विधानसभा विधेयक क्रमांक ३ - महाराष्ट्र सहकारी संस्था (सुधारणा) विधेयक, २०१६.

(४) विचार, खंडशः विचार व संमत करणे :-

सन २०१६ चे विधानसभा विधेयक क्रमांक ३९ - महाराष्ट्र मोटार वाहन कर (सुधारणा) विधेयक, २०१६.

(बुधवार, दिनांक ३ ऑगस्ट, २०१६ रोजीच्या दिवसाच्या कामकाजाच्या क्रमात दर्शविण्यात आलेला म.वि.स. नियम २९३ अन्वये प्रस्ताव)

बारा : सर्वश्री. प्रशांत बंब, राजेश क्षीरसागर, राजेन्द्र पाटणी, सुनिल प्रभू, डॉ. अनिल बोंडे, सर्वश्री. शंभुराज देसाई, अनिल गोटे, राजाभाऊ वाजे, संतोष दानवे, किशोर पाटील, प्रा. संगिता ठोंबरे, सर्वश्री. मनोहर भोईर, सुरेश हाळवणकर, डॉ. राहुल पाटील, सर्वश्री. शिवाजीराव नाईक, संजय भेगडे, डॉ.देवराव होळी, डॉ.संजय रायमुलकर, सर्वश्री.उन्मेश पाटील, कृष्णा खोपडे, प्रकाश आबिटकर, विलास जगताप, राजन साळवी, संजय केळकर, भिमराव तापकीर, डॉ. शशिकांत खेडेकर, सर्वश्री. समीर कुणावार, प्रशांत ठाकूर, किसन कथोरे, संजय सावकारे, अशोक पाटील, वि.स.स. यांचा म.वि.स. नियम २९३ अन्वये प्रस्ताव (चर्चा पुढे सुरु व मंत्र्यांचे उत्तर) :-

“राज्यात सुरु असलेली रोजगार हमी योजना संपूर्ण देशात महाराष्ट्र राज्याने प्रथम स्वीकार केली असणे, आपल्या राज्यात सदरहू योजना लोकाभिमुख व विकासाभिमुख झाल्यानंतर अशीच योजना नरेगाच्या माध्यमातून केंद्र शासनाने सर्व देशभरात लागू केली असणे, संबंधित अधिनियमाचा लाभ घेत देशातील विविध राज्यांनी या योजनेतर्गत मोठ्या प्रमाणात विकास केला असल्याचे

निदर्शनास येणे, महाराष्ट्र राज्यात मात्र ही योजना संध गतीने सुरु असल्याचे निदर्शनास येणे, शेतकरी व मजुरांच्या रोजगाराचा प्रश्न सोडविणाऱ्या या योजनेस शासनाचे काही उच्च पदस्थ अधिकारी, ग्रामसेवक, तांत्रिक अधिकारी यांच्याकडून आवश्यक ते सहकार्य मिळत नसल्याचे निदर्शनास येणे, परिणामी अपेक्षेप्रमाणे या योजनेतर्गत कामे होत नसल्याचे निदर्शनास येणे, राज्याच्या महात्मा गांधी रोजगार हमी योजनेस केंद्राकडून निधी उपलब्ध होत असूनही इतर राज्यांच्या तुलनेत तो खर्च होत नसल्याचे निदर्शनास येणे, सन १९९९ ते २०१० या कालावधीत राज्यात सुरु असलेल्या लॉटरीच्या माध्यमातून शासनास अपेक्षित महसूल मिळाला नसल्याची बाब निदर्शनास येणे, त्या कालावधीतील कर व इतर माध्यमातून हजारो कोटी रुपयांचे येणे आजही बाकी असल्याचे निदर्शनास येणे, विद्यमान वित्त व नियोजन मंत्र्यांनी कागदविरहीत प्रशासन चालविण्याच्या दृष्टीने सुरु केलेली प्रक्रिया, गतीमान प्रशासनासाठी सदर प्रक्रिया अधिक प्रभावी करण्याची आवश्यकता, राज्याच्या डोंगरी भागातील पिण्याच्या पाण्याची टंचाई, याबाबत शासनाची भूमिका व करावयाची उपाययोजना ."

तेरा : अंतिम आठवडा प्रस्ताव :-

सर्वश्री राधाकृष्ण विखे पाटील, अजित पवार, गणपतराव देशमुख, पृथ्वीराज चव्हाण, दिलीप वळसे-पाटील, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, डॉ पंतगराव कदम, सर्वश्री. शशिकांत शिंदे, गोपालदास अग्रवाल, जितेंद्र आव्हाड, प्रा.विरेंद्र जगताप, श्री.जयदत्त क्षीरसागर, अॅड. के.सी.पाडवी, सर्वश्री. राजेश टोपे, अब्दुल सत्तार, अबू आझमी, प्रा. वर्षा गायकवाड सर्वश्री अमिन पटेल, अस्लम शेख, विजय वडेटीवार, सुनिल केदार, मो. आरिफ नसीम खान, कालिदास कोळंबकर, भास्कर जाधव, जयकुमार गोरे, धनाजी अहिरे, संग्राम थोपटे, मधुकरराव चव्हाण, कुणाल पाटील, राहुल बोंद्रे, अॅड. यशोमती ठाकूर, सर्वश्री. अमर काळे, रणजित कांबळे, अमित झनक, श्रीमती अमिता चव्हाण, सर्वश्री. डी.पी. सावंत, वसंतराव चव्हाण, डॉ. संतोष टारफे, श्री.शेख आसिफ शेख रशीद, श्रीमती निर्मला गावित, श्री. भाऊसाहेब कांबळे, अॅड. त्र्यंबक भिसे, सर्वश्री. अमित देशमुख, बसवराज पाटील, कु. प्रणिती शिंदे, सर्वश्री. सिध्दाराम म्हेत्रे, नितेश राणे, काशिराम पावरा, हर्षवर्धन सपकाळ, वि.स.स. यांचा म.वि.स. नियम २९२ अन्वये प्रस्ताव :

"मुंबईसह राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका व नगरपंचायती यांची डबघाईला आलेली आर्थिक परिस्थिती, नवनिर्मित नगरपंचायतींमध्ये असलेली अधिकारी व कर्मचाऱ्यांची रिक्त पदे, त्यामुळे विकास कामात निर्माण होणारे अडथळे, शासनाने एलबीटी रद्द करण्याबाबत दिलेल्या आश्वासनांमुळे व्यापाऱ्यांनी एलबीटी न भरल्याने तसेच शासनाने एलबीटीसाठी पुरेसे अनुदान न दिल्याने महानगरपालिका व नगरपालिका यांची डबघाईला आलेली अर्थव्यवस्था, मुंबई महानगरपालिकेच्या रस्ते व नाले सफाईच्या संदर्भातील गैरकारभाराची अनेक प्रकरणे उघडकीस येऊनही त्याची शासनाने दखल न घेणे, बदलापूर नगरपरिषदेत चटईक्षेत्र, टीडीआर व ऑटो डीसीआर घोटाळे शासनाच्या निदर्शनास आणूनही कोणतीच कारवाई न होणे, मुंबईतील मैदानांचा लिलाव, गृहनिर्माण धोरण अनिश्चितेमुळे रखडलेले गृहनिर्माण प्रकल्प, एसआरए अंतर्गत रखडलेले प्रकल्प व धारावी पुनर्विकास प्रकल्प, म्हाडा वसाहती, बीडीडी, बीआयटी चाळी व उपकरप्राप्त इमारतींचा

रखडलेला पुनर्विकास, संक्रमण शिबीरातील घुसखोरीचा प्रलंबित प्रश्न, केंद्र शासनाने स्थावर मिळकत कायदा मंजूर केल्यानंतर आणि राज्यानेही सदर कायदा मंजूर करणे क्रमप्राप्त असताना तो न केल्यामुळे सन १९६६ चा मोफा कायदा अस्तित्वात असणे, परंतु त्याच्या अंमलबजावणीत शासनाकडूनच केली जाणारी टाळाटाळ, मुंबई शहरासह पूर्व व पश्चिम द्रुतगती मार्गावर होत असलेला वाहतुकीचा खोळंबा, सिडकोकडून देण्यात आलेल्या भुखंडांचा होणारा दुरुपयोग, विविध स्थानिक स्वराज्य संस्थांतील सफाई कामगारांच्या समस्यांकडे झालेले दुर्लक्ष तसेच मुंबईतील आंबेडकर भवन तोडण्यास महानगरपालिकेने दिलेली परवानगी, त्यामुळे जनतेमध्ये पसरलेला असंतोष, एमएमआरडीए तसेच महानगरपालिकेमध्ये चालू असलेला विविध प्रकारचा भ्रष्टाचार, याबाबत करावयाची कार्यवाही विचारात घेण्यात यावी."

विधान भवन,  
मुंबई,  
दिनांक : ३ ऑगस्ट, २०१६

डॉ. अनंत कळसे,  
प्रधान सचिव,  
महाराष्ट्र विधानसभा.